

**ATV  
PROJECTS  
INDIA  
LIMITED**



**(An ISO 9001:2015 Certified Company)**

REGISTERED OFFICE :  
1201, 12TH FLOOR, WINDFALL BUILDING,  
SAHAR PLAZA COMPLEX, ANDHERI - KURLA ROAD,  
J.B. NAGAR, ANDHERI (E), MUMBAI - 400 059.  
TEL.: 91-22-28380346/49 - Fax :+022-28380353  
E-mail ID : atvprojects@ymail.com  
CIN:- L99999MH1987PLC042719

Date : 19.05.2021

To,  
The Department of Corporate Service  
Bombay Stock Exchange Ltd  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai-400 001

Respected Sir,


**SUB : SUBMISSION OF QUARTER AND YEARLY FINANCIAL RESULT DULY  
PUBLISHED IN NEWSPAPERS UNDER REGULATION 47 OF SEBI (LODR)  
2015.**

With reference to the captioned subject, we are furnishing herewith newspapers cuttings of Audited Quarterly and Yearly financial results for the period ended 31<sup>st</sup> March, 2021 published in Navshakti (Marathi Daily) and Free press Journal (English daily) on 19.05.2021 which has been approved in the Board Meeting held on 17.05.2021.

This is for your information & record. Kindly acknowledge receipt of the same.

Thanking you,

Your's faithfully,  
For **ATV PROJECTS INDIA LIMITED**

  
**H.C. GUPTA**  
**COMPLIANCE OFFICER**

Encl: A/a





## उपराजधानीत ११८९ बाधित, ४१ जणांचा मृत्यू

नागपूर - नागपूरमध्ये आज रुग्णसंख्येत वाढ झाली असून पूर्व विदर्भात २६७८ रुग्ण आढळून आले आहेत तर ७०७० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासात पूर्व

**Supreme**  
People who know plastics best

### दि सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ६१२, रहेजा चेंबर, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१

दूरध्वनी क्र.: ०२२-२२८५१६५६/२२८५१५९/२२८५११६०

ईमेल: investor@supreme.co.in

सीआयएम: एल३५९२०एमएच११४२पीएलसी०३५५४

### ७९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांनी ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २९ जून, २०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दूरध्वनीय माध्यमांमार्फत (ओव्हीएम) मार्फत एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता नियम व्यवहार मंडळाच्या (‘एमसीए’) दिनांक ८ एप्रिल, २०२० व ३१ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ ची सर्वसुलभ (एकत्र उद्घेष्ट ‘एमसीए सर्वसुलभ’) आणि सिन्कुरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया चे दिनांक १२ मे, २०२० चे सर्वसुलभ क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि दिनांक १५ जानेवारी, २०२१ चे सर्वसुलभ क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ (‘सेबी सर्वसुलभ’) असा उद्घेष्ट) नुसार घेण्यात येईल. एजीएमच्या सूचनेसह ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठीच्या वित्तीय विवरणांसह वर्ष २०२०-२०२१ साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल एमसीए सर्वसुलभ आणि सेबी सर्वसुलभ नुसार ज्याचे ईमेल अँड्रेसस कंपनीकडे किंवा त्यांच्या संबधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (‘डिपॉझिटरी’) कडे आणि कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट, बिगरोअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना फक्त ईमेल पाठवली जाईल. सभासद फक्त व्हीसी/ओव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये सामील होऊन सहभागी होऊ शकतात. एजीएम मध्ये सामील होण्यासाठीचे निदेश आणि रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग एजीएम मध्ये ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत मत देण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेत दिली आहे. व्हीसी/ओव्हीएम सुविधेमार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्तिकरिता मोजले जाईल. एजीएमच्या सूचनेसह वर्ष २०२०-२०२१ साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच [www.supreme.co.in](http://www.supreme.co.in) आणि बीएसई लिमिटेड व रॉयलन स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईट म्हणजेच [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वर उपलब्ध असेल.

प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल अँड्रेसस अद्ययावत केले नाहीत ते सभासद [investor@supreme.co.in](mailto:investor@supreme.co.in) ला ईमेल ने (ए) सभासदाचे फॉलिओ क्रमांक, नाव आणि पत्ता नमूद केल्या स्वाक्षरी केल्या विनंती पत्राची प्रत, (बी) पॅन कार्ड ची स्व-साक्षात्कृत प्रत आणि (सी) सभासदांच्या पत्त्याच्या पुन्यर्थ कोणत्याही दस्तावेजाची (उदा. आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन आयडेंटिटी कार्ड, पासपोर्ट) ची स्व-साक्षात्कृत प्रत यांच्या रूढ प्रती पाठवून एजीएम ची सूचना वार्षिक अहवाल आणि/किंवा ई-व्होटिंग सह व्हीसी/ओव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तांत्रिक तपशील मिळवू शकतात. त्याशिवाय, लागून तपशील मिळवण्यासाठी सभासद [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) वर उलटव्य असेल.

प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल अँड्रेसस अद्ययावत केले नाहीत ते सभासद [investor@supreme.co.in](mailto:investor@supreme.co.in) ला ईमेल ने (ए) सभासदाचे फॉलिओ क्रमांक, नाव आणि पत्ता नमूद केल्या स्वाक्षरी केल्या विनंती पत्राची प्रत, (बी) पॅन कार्ड ची स्व-साक्षात्कृत प्रत आणि (सी) सभासदांच्या पत्त्याच्या पुन्यर्थ कोणत्याही दस्तावेजाची (उदा. आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन आयडेंटिटी कार्ड, पासपोर्ट) ची स्व-साक्षात्कृत प्रत यांच्या रूढ प्रती पाठवून एजीएम ची सूचना वार्षिक अहवाल आणि/किंवा ई-व्होटिंग सह व्हीसी/ओव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तांत्रिक तपशील मिळवू शकतात. त्याशिवाय, लागून तपशील मिळवण्यासाठी सभासद [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) वर उलटव्य असेल.

सोमवार ३ मे, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षासाठी २०/- नाममात्र मूल्य असलेल्या प्रति सभाभाग रु. १ च्या दोन्ही अंतिम लाभाभागी शिफारस केली आहे. अंतिम लाभाशाे पात्र सभासदांकडे घेत संबंधित बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस (ईसीए)/बँक ऑफ ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (एनएसईएच) द्व. मार्फत जमा केला जाईल. कोणत्याही विनंती शिवाय त्याभांश पात्र करण्याकरिता प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया फॉलिओ क्रमांक, त्यांच्या बँक खात्याचे तपशील, सभासदाचे नाव असलेला मूळ बँक केलला चेक, पॅनची प्रत असलेले तिसरे स्वाक्षरी केलले पत्र त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत करण्याकरिता बिगरोअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ला १ ला मजला, भारत टाउन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओअसिस समोर, मकवाना रोड, मराठ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००१७/ कंपनी टी सुप्रिम इंडस्ट्रीज लिमिटेड, ६१२, रहेजा चेंबर नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ येथे सादर करावेत आणि डिमेंट स्वरूपात शेअर्स धारणा करणाऱ्या सर्व पात्र भागधारकांनी कृपया सूचना संबंधित डीपीन कडे सोपवाय, १४ जून, २०२१ पूर्वी ९ अंकी एमआयसीआर कोड व ११ अंकी आयएफएससी कोड, ईमेल आयडी आणि मोबाईल क्र. सह त्यांचे अचूक बँक खाते क्रमांक अद्ययावत करावेत.

भागधारकांना ते देखील कळवण्यात येते की, आयकर अधिनियम, १९६१ च्या तरतुदींच्या बाबतीत कंपनीकडून प्राप्त केलेला व विारित केलेला लाभाश भागधारकांच्या हातात येताच करपाय असेल. ह्या संबंधातील दखणवळण ई-मेल ने भागधारकांना पाठवले जाईल आणि ते कंपनीची वेबसाईट आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट वर सुद्धा उपलब्ध असेल.

कंपनीला सभासदांना सदर सभा निमित्त करणाऱ्या सूचनेत नमूद केल्या सर्व उदाहरण त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्यासाठी रिमोट इ-व्होटिंग सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. इ-व्होटिंगची सुविधा एजीएममध्ये सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी/ओव्हीएम मार्फत एजीएमचा उपस्थित राहणाऱ्या ज्या सभासदांनी रिमोट इ-व्होटिंग द्वारे त्यांचे मत दिले नसेल ते एजीएममध्ये मतदान करू शकतील. कंपनीने रिमोट इ-व्होटिंगची सुविधा/एजीएममध्ये इ-व्होटिंगची सुविधा पुरवण्यासाठी एनएसडीएलच्या सेवेचा लाभ घेतला आहे.

रिमोट इ-व्होटिंग शनिवार, २६ जून, २०२१ (भायजे सकाळी १.००) सुरू होते आणि सोमवार, २८ जून, २०२१ रोजी (भायजे संध्याकाळी ५.००) समाप्त होते. या कालावधीच्या दरम्यान, कट-ऑफ तारीख २८ जून, २०२१ रोजी असल्याप्रमाणे, प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅटरेयलाईज्ड स्वरूपात भाग धारण करणारे कंपनीचे भागधारक त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतील. त्यानंतर रिमोट इ-व्होटिंग मोड्यूल एनएसडीएलद्वारे व्होटिंगसाठी अक्षम केले जाईल. सभासदांचा मतदानाचा हक्क कट-ऑफ तारीख म्हणजेच २२ जून, २०२१ रोजी कंपनीच्या पूर्ण भरणा झालेल्या भाग भांडखालातील त्यांच्या हिश्याच्या प्रमाणात असेल. सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे भाग संपादित करणारी आणि कट-ऑफ तारखेप्रमाणे भाग धारण करणारी कोणीही व्यक्ती, [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) येथे विनंती पाठवून लाँग ईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. तथापि, तो/ती एनएसडीएलकडे इ-व्होटिंगसाठी आधीच नोंदणीकृत असेल तर, मत देण्यासाठी तो/ती त्याचा/तिचा विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते.

एजीएममध्ये व्हीसी/ओव्हीएम मार्फत सामील होण्यासाठी आणि रिमोट व्होटिंग मार्फत मत देण्यासाठी/एजीएममध्ये इ-व्होटिंगसाठी सविस्तर सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. सभासदांना त्या काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येते. ज्या सभासदांना इ-व्होटिंग सुविधा आणि/किंवा व्हीसी/ओव्हीएम सुविधा यांसारखे एजीएमपूर्वी किंवा दरम्यान साहाय्याची गरज आहे, ते [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) वर एक विनंती पाठवू शकतात; किंवा टोल फ्री क्र.: १८००-२२२-९९० माफक शकतात.

सूचना अप्राप्ती दिली जात आहे की कंपनीचे रजिस्ट्रार ऑफ मेम्बर्स आणि शेअर ट्रान्स्फर बुरस मार्फत सर्वसाधारण सभेच्या आणि लाभांशाच्या हेतूसाठी बुधवार, २३ जून, २०२१ ते मंगळवार, २९ जून, २०२१ (दोन्ही दिवसांमध्ये) दरम्यान बंद राहिल. लाभाभागी अक्षम जडूनी मिळवले गेव्हा तो २९ जून, २०२१ च्या सामाईक सभासदांच्या नोंदव्हाली जबाबी नवीने जेवता त्या सभाभागधारकांना प्रदान केले जाईल. तथापि, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेल्या शेअर्स च्या संबंधात डिपॉझिटरीची सादर केलेल्या तपशिलांनुसार मंगळवार २२ जून, २०२१ (रकाई डेट) च्या सामाीक सदर शेअर्सच्या लाभाधी मालकांना प्रदान केला जाईल.

### टी सुप्रिम इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

सही/-

(आर. जे. साबू)

ठिकाण : मुंबई

दिनांक : १७ मे, २०२१

व्हीपी (कॉर्पोरेट व्यवहार) आणि

कंपनी सेक्रेटरी

विदर्भात ८५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर राज्याच्या उपराजधानीत आज ११८९ रुग्णांची नोंद झाली असून ४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४०७३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

### एटीव्ही प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड

(सीआयएम : एल९१११एमएच११७पीएलसी०४११७)

नोंदणीकृत कार्यालय: १२०१, १२ वा मजला, विक्रमल विजिंग, सारत प्लाजा कॉम्प्लेक्स, अंधेरी कुर्ला रोड,

अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०५९. यू. क्र.: (०२२) २४३८०३४६/४९, फॅक्स : (०२२) २४३८०३४३

ईमेल आयडी : [atvprojects@gmail.com](mailto:atvprojects@gmail.com), वेबसाईट : [www.atvprojects.co.in](http://www.atvprojects.co.in)

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
	३१.०३.२०२१	३१.१२.२०२०	३१.०३.२०२०	३१.०३.२०२०
	(लेखापरिहित)	(अलेखापरिहित)	(लेखापरिहित)	(लेखापरिहित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१३७०.८६	८२९.१७	१०४३.६५	३७७९.८६
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादत्त्वक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींविना)	१५३.८६	५३.२९	९३.३२	२७९.२९
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर्तृ, अपवादत्त्वक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींविना)	१५३.८६	५३.२९	९३.३२	७७९.०२
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कोरत, अपवादत्त्वक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींविना)	१२७.७९	५२.८३	५०.११	६९१.४४
कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (कोरत) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (कोरत) धरून)	-४५६.५७	५२.८३	५०.११	१३१.६४
समग्रमा पाठविले	५२५५.५७	५२५५.५७	५२५५.५७	५२५५.५७
प्रति सभाभाग प्राम्नी (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित परिचालनकरिता)				
मूल्य: (रु.१)	०.०१	०.१०	०.०१	०.२५
समीकृत: (रु.१)	०.०१	०.१०	०.०१	०.२५

टीपा :

१. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अडर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलावर विवरणाचा एक उतरा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची ([www.bseindia.in](http://www.bseindia.in)) व कंपनीच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

२. ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीचे वरील लेखापरीहित निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विचारित करून शिफारस केली आणि १७ मे, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या खंड ३३ च्या बाबतीत.

एटीव्ही प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड साठी

सही/-

(एच. सी. गुण)

संचालक

<b>IndusInd Bank</b>	एफआरआर डिवा., ११ वा मजला, टॉवर १, बंद इंडियाबुल्स सेंटर, ८४१, सेनागती बायपास मार्ग, एलिव्हन्टन रोड, मुंबई ४०००१३
<b>जाहीर सूचना (सिक्क्युरिटी इंस्ट्रेट (एफफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) अन्वये)</b>	
<b>सिक्क्युरिटायझेड अँड रिस्कन्ट्रबशन ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफफोर्समेंट ऑफ सिक्क्युरिटी इंस्ट्रेट अँड, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचनेची पदांची बजावणी.</b>	
खालील नमूद कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, त्यांनी इंडेव्हॉर्ड बँक लिमिटेड (आयव्हीएल) कडून घेतलेल्या पत्र सुविधेची परतफेड करण्यात त्यांनी करणे केल्याचे आरबीआय च्या मार्गदर्शक बळवानुसार बँकेच्या पुस्तकात २८ जून, २०१९ रोजी त्यांच्या कर्ज बाबतीचे वॉरिंटज नॉन-प्राकामी असेट्स म्हणून काढण्यात आले. त्यानंतर बँकेने बंद करदारांच्या शेवटच्या ज्ञात असलेल्या पत्त्यावर सिक्क्युरिटायझेड अँड रिस्कन्ट्रबशन ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफफोर्समेंट ऑफ सिक्क्युरिटी इंस्ट्रेट अँड, २००२ (सर्क्युली अँड, च्या कलम १३ (२) अन्वये ३३-परिचय-२०२१ रोजी मागणी सूचना जारी केली होती व याद्वारे सदर मागणी सूचनेत नमूद केल्यासारखे त्यांच्याकडे ११,५५६,७२२.२५ (एकूण प्रकृत कोटी रुपयांसह) मर्यादित रकमेचा अडवणूक हजारा सारखे बाता आणि पंचवडीचे पैसे मात्र) रकमेचे संपूर्ण निव्वळ मूल्य प्राप्त झाले आहे. तथापि, सदर रकमेवरील संपादनकृत दाते पुढील तऱ्हे आणि अनुषंगिक खर्च, परिसर, कर्जावरील १ सह मूल्य रकमेची परतफेड करण्याची मागणी केली होती. तथापि, कर्जदारांनी सदर मागणी सूचना स्विकारण्यास नकार दिला आणि म्हणून सिक्क्युरिटी इंस्ट्रेट (एफफोर्समेंट) रूल्स, २००२ (सर्क्युली अँड, च्या नियम ३ प्रमाणे सदर प्रकाशनाच्या अध्यायानुसार आमच्याकडून बजावणी घ्याव्यात आहे.	
<b>अ. क्र.</b>	<b>कर्जदारांचे नाव आणि पत्ता</b>
१.	<b>मे. बाबरी फौजना प्र. लि. (सहायतापध्ये) (कर्जदार)</b> अंभुलान वसुदेव फौजना प्रदा प्रतिनिधित्व, बाबरी फौजना प्रायव्हेट लिमिटेडचे सभागक, २११ जमकी सेंटर, जोरा देसाई रोड लगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००१३.
२.	<b>मे. सांखी बाबरी फौजना प्र. लि. (कर्जदार आणि महागदार)</b> २०३, अरुण बाझार, एम.व्ही. रोड, मालाड पश्चिम, मुंबई ४०० ०५४.
३-६	<b>श्री. धिरेन आर. भेडा (हमीदार आणि महागदार)</b> श्री. मितल भेडा (हमीदार आणि महागदार) श्री. मनिवेश भेडा (हमीदार आणि महागदार) श्री. राघवजी भेडा (महागदार), त्यांचे वास्तवश्री वासएअर १) सी. मनिवेश आर. भेडा आणि बी) श्री. धिरेन आर. भेडा यांचे द्यावे प्रतिनिधित्व, सर्व राहतये येथे ४०४, रीना अपार्टमेंट्स, ६वी लेन, मालाडनगर वाडी, मालाड पश्चिम, मुंबई ६४
७.	<b>श्री. मेह्लुन गेठ (हमीदार आणि महागदार)</b> ४०५, सरराईन अपार्टमेंट, रामचंद्र लेन, मेघसेन म्हा बाजुला, मालाड पश्चिम, मुंबई ४००१४४.

तासत घेतले जाईल.

कारण मतेचे वर्णन.

<b>प्राथमिक:</b> कच्चा माल, प्राग्तीभावरीत काम, तयार माल विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही, व्हक डेन्ट्रसू आणि चेन्ग, इतर जंमग मत्ता आणि प्लॉट आणि मरिचिनाच्या इतर बाबींसह समग्रेस असलेल्या कंपनीचा संपूर्ण विद्यमान मतेचे जंमग मत्ता.
<b>साधारणिक:</b> <p><b>मिळकत क्र. १:</b></p> <p>श्री. मेह्लुन एम. गेठ दूरे मालकीचे मुंबईच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हामधील गण मालाड (दक्षिण) च्या सर्व्हे क्र. १७०, सी.टी.एस. क्र. १४६ धारक जमिनीवर उभी, एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित मालाड अरुण प्रिमासेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. च्या अरुण बाझार अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील ५२५ मकन्यावरील फ्लॉट धारक क्र. २०३, मोबायलिन ४८०-००-१४.</p> <p><b>मिळकत क्र. २:</b></p> <p>मे. सांखी बाबरी फौजना प्र. लि. दूरे मालकीचे एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित गण मालाड (उत्तर), तालुका बोरोवली, जिल्हा मुंबईच्या सीटीएस क्र. ५५०, ५५०/१ ते ५५०/१३ धारक जमिनीचा प्लॉट, मोबायलिन १४७५.६० की. मीटर्स वर स्थित वैसाती गाँमिंग सेंटअ अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील दुकान क्र. १, मोबायलिन ४३.४५ की. मीटर्स.</p> <p><b>मिळकत क्र. ४:</b></p> <p>श्री. धिरेन गवजी भेडा आणि सी. मनिवेश राघवजी भेडा दूरे मालकीचे मुंबईच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हामधील गण मालाड (दक्षिण) च्या सर्व्हे क्र. १७०, सी.टी.एस. क्र. १४६ धारक जमिनीवर उभी, एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित मालाड अरुण प्रिमासेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. च्या अरुण बाजार अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील फ्लॉट धारक क्र. २०३, मोबायलिन ४८०-००-१४.</p> <p><b>मिळकत क्र. ५:</b></p> <p>मे. सांखी बाबरी फौजना प्र. लि. दूरे मालकीचे एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित गण मालाड (उत्तर), तालुका बोरोवली, जिल्हा मुंबईच्या सीटीएस क्र. ५५०, ५५०/१ ते ५५०/१३ धारक जमिनीचा प्लॉट, मोबायलिन १४७५.६० की. मीटर्स वर स्थित वैसाती गाँमिंग सेंटअ अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील दुकान क्र. २, मोबायलिन ४३.४५ की. मीटर्स.</p> <p><b>मिळकत क्र. ६:</b></p> <p>मे. सांखी बाबरी फौजना प्र. लि. दूरे मालकीचे एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित गण मालाड (उत्तर), तालुका बोरोवली, जिल्हा मुंबईच्या सीटीएस क्र. ५५०, ५५०/१ ते ५५०/१३ धारक जमिनीचा प्लॉट, मोबायलिन १४७५.६० की. मीटर्स वर स्थित वैसाती गाँमिंग सेंटअ अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील दुकान क्र. २, मोबायलिन ४३.४५ की. मीटर्स.</p> <p><b>मिळकत क्र. ७:</b></p> <p>श्री. धिरेन गवजी भेडा आणि श्री. राघवजी भेडा दूरे मालकीचे एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित गण मालाड (उत्तर), तालुका बोरोवली, जिल्हा मुंबईच्या सीटीएस क्र. ५५०, ५५०/१ ते ५५०/१३ धारक जमिनीचा प्लॉट, मोबायलिन १४७५.६० की. मीटर्स वर स्थित वैसाती गाँमिंग सेंटअ अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील दुकान क्र. २, मोबायलिन ४३.४५ की. मीटर्स.</p> <p><b>मिळकत क्र. ८:</b></p> <p>श्री. धिरेन गवजी भेडा आणि श्री. राघवजी भेडा दूरे मालकीचे एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित गण मालाड (उत्तर), तालुका बोरोवली, जिल्हा मुंबईच्या सीटीएस क्र. ५५०, ५५०/१ ते ५५०/१३ धारक जमिनीचा प्लॉट, मोबायलिन १४७५.६० की. मीटर्स वर स्थित वैसाती गाँमिंग सेंटअ अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील दुकान क्र. २, मोबायलिन ४३.४५ की. मीटर्स.</p> <p><b>मिळकत क्र. ९:</b></p> <p>श्री. धिरेन गवजी भेडा आणि श्री. राघवजी भेडा दूरे मालकीचे एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित गण मालाड (उत्तर), तालुका बोरोवली, जिल्हा मुंबईच्या सीटीएस क्र. ५५०, ५५०/१ ते ५५०/१३ धारक जमिनीचा प्लॉट, मोबायलिन १४७५.६० की. मीटर्स वर स्थित वैसाती गाँमिंग सेंटअ अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील दुकान क्र. २, मोबायलिन ४३.४५ की. मीटर्स.</p> <p><b>मिळकत क्र. १०:</b></p> <p>श्री. धिरेन गवजी भेडा आणि श्री. राघवजी भेडा दूरे मालकीचे एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित गण मालाड (उत्तर), तालुका बोरोवली, जिल्हा मुंबईच्या सीटीएस क्र. ५५०, ५५०/१ ते ५५०/१३ धारक जमिनीचा प्लॉट, मोबायलिन १४७५.६० की. मीटर्स वर स्थित वैसाती गाँमिंग सेंटअ अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील दुकान क्र. २, मोबायलिन ४३.४५ की. मीटर्स.</p> <p><b>मिळकत क्र. ११:</b></p> <p>श्री. धिरेन गवजी भेडा आणि श्री. राघवजी भेडा दूरे मालकीचे एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित गण मालाड (उत्तर), तालुका बोरोवली, जिल्हा मुंबईच्या सीटीएस क्र. ५५०, ५५०/१ ते ५५०/१३ धारक जमिनीचा प्लॉट, मोबायलिन १४७५.६० की. मीटर्स वर स्थित वैसाती गाँमिंग सेंटअ अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील दुकान क्र. २, मोबायलिन ४३.४५ की. मीटर्स.</p> <p><b>मिळकत क्र. १२:</b></p> <p>श्री. धिरेन गवजी भेडा आणि श्री. राघवजी भेडा दूरे मालकीचे एम.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित गण मालाड (उत्तर), तालुका बोरोवली, जिल्हा मुंबईच्या सीटीएस क्र. ५५०, ५५०/१ ते ५५०/१३ धारक जमिनीचा प्लॉट, मोबायलिन १४७५.६० की. मीटर्स वर स्थित वैसाती गाँमिंग सेंटअ अशा ज्ञात बिल्डिंगमधील १२५ मकन्यावरील दुकान क्र. २, मोबायलिन ४३.४५ की. मीटर्स.</p> <p><b>मिळकत क्र. १३:</b></p> <p>श्री. धिरेन गव</p>



**SBFC Finance Private Limited**  
(Small Business Finance Pvt Ltd)  
Registered Office : C & B Square, (Sangam Complex) Office No: 103,  
1<sup>st</sup> Floor, Andheri Kuria Road, Chakala, Andheri East, Mumbai - 400059.  
Telephone : +91 22 67875300 | Fax : +91 22 67875334 | www.sbfsc.com  
Corporate Identity Number : U67190MH2008PTC178270

**PUBLIC NOTICE**  
This is to inform the Public that Auction of pledged Gold Ornaments will be conducted by Small Business Finance Pvt. Ltd. on 18<sup>th</sup> May 2021 at 11.00 AM, at Sakinaka Branch, Address : SBFC FINANCE Pvt. Ltd., 25, Sagar Pallaz, Sakinaka Junction, Andheri Kuria Road, Andheri (E), Mumbai - 400075.  
The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been issued to these borrowers. The Gold Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various Customers mentioned below with branch name.

SAKINAKA BRANCH			
Loan No.	Application No.	Loan No.	Application No.
PR00747508	GLDS174687	PR00810607	28100387
PR00749587	GLDS174735	PR00810620	28100388
PR00773584	28100082	PR00816487	28100457
PR00787720	28100143	PR00820148	28100491
PR00795619	28100231	PR00821886	28100517
PR00796321	28100242	PR00822179	28100519
PR00796855	28100251	PR00822766	28100526
PR00796353	28100243	PR00822674	28100553
PR00796242	28100240	PR00829310	28100569
PR00796859	28100252	PR00829412	28100572
PR00796586	28100246	PR00830220	28100578
PR00797870	28100258	PR00845236	28100750
PR00798710	28100266	PR00845724	28100758
PR00798849	28100270	PR00845948	28100762
PR00807968	28100362	PR00847868	28100764
PR00807957	28100360	PR00852955	28100850
PR00807841	28100357	PR00853357	28100851
PR00807963	28100361	PR00853535	28100878
PR00809148	28100375	PR00855570	28100881
PR00810579	28100386	PR00855555	28100880
PR00810654	28100391	PR00857186	28100891

BORIVALI BRANCH			
Loan No.	Application No.	Loan No.	Application No.
PR00844556	106100225	PR00845734	106100232
PR00844615	106100227	PR00855663	106100296

For more details, please contact SBFC FINANCE Pvt. Ltd.  
Contact Numbers : 18001028012  
(SBFC FINANCE Pvt. Ltd. reserves the right to alter the number of accounts to be auctioned & postpone/cancel the auction without any prior notice.)

**EMCO LIMITED**  
Registered Office: N-104, MIDC Area, Village Mehrun, Jalgaon - 425003, Maharashtra, India. Tel- 257 2272 462, Email - emco.corporate@emco.co.in  
Head Office: Plot No. F-5, Road No. 28, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604, Maharashtra, India. CIN: L31102MH1964PLC013011

**EXTRACT OF THE STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND PERIOD ENDED JUNE 30, 2020** (INR in Lakhs)

Sl. No.	Particular	Quarter Ended 30-06-2020	Quarter Ended 30-06-2019	Year Ended 31-03-2020
1.	Total Income from Operations	1,460.33	2,769.77	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(6,514.67)	(13,207.91)	(1,32,670.12)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(6,514.67)	(14,917.01)	(1,34,379.22)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(6,514.67)	(42,385.52)	(1,59,290.62)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(6,514.67)	(42,385.52)	(1,59,290.62)
6.	Equity Share Capital	1,358.19	1,358.19	1,358.19
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			(1,66,600.39)
8.	Earnings Per Share (Not Annualized for the Quarter)			
1.	Basic:	(9.59)	(62.41)	(234.56)
2.	Diluted:	(9.59)	(62.41)	(234.56)

Note:  
a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity.  
b) The Honorable National Company Law Tribunal, Mumbai (NCLT) on 22 July 2019 admitted the Corporate Insolvency Resolution Process (CIRP) application filed against the Company and appointed Mr. Kedarnath Ramratan Ladha as the Interim Resolution Professional (IRP) in terms of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (the Code). Further, the committee of creditors constituted during the CIRP in its first meeting held on 16 September 2019, has appointed Mr. Sundarsh Bhat as the RP to manage the affairs of the Company. In view, of the pendency of the CIRP, the power and responsibilities of the Board of Directors shall vest with the RP under the provision of the Code.  
c) The above Statement of Standalone unaudited results for the Quarter ended June 30, 2020 ("the Statement") has been reviewed by the Insolvency Resolution Professional Mr. Sundarsh Bhat (IBI Registration No. IBI/PA-001/IRP/00077/2017-18/10162) based on data provided by the Accounts Department and supervised by Mr. Ganesh Tawari (CFO) of EMCO Limited. It is pertinent to note that the Resolution Professional made all practicable and reasonable efforts from time to time to facilitate information/data from the officials of the Company in relation to the preparation of the statements of the company and also the information required by the auditors for the purpose of carrying out the audit of the results of the company. It is to be noted that any data pertaining to the financial statements up to the half year ended 30 September 2019 provided to the auditors for the purpose of audit, pertain to the period prior to the appointment of the Resolution Professional and therefore, while facilitating the collection and dissemination of the said information, the Resolution Professional has relied upon and assumed the accuracy/veracity of the data/information provided by the officials of the company, suspended directors, and the records of the company made available to the Resolution Professional, which the Resolution Professional has assumed are in conformity with the applicable law and present a true and fair view of the position of the company as of the dates and for the year indicated therein. The RP has not personally verified the information provided by the officials of the company and has placed confidence in the data/information provided to him of the previous years. Accordingly, the Resolution Professional shall be absolved from any liability, veracity and sufficiency or completeness of such information. Readers and users of these statements/statements are advised to do their due diligence before arriving at any conclusions. The Resolution Professional has signed the results to facilitate the CIRP Process and facilitate the statutory requirements without any liability of the same.  
d) The Company is in the business of manufacturing Transformers and execution of projects related to power transmission and as such there are no separate reportable operating segments as defined by Ind AS 108 "Operating Segments". For management purposes, the Company has only one reportable segment as follows: **Transmission and Distribution Segment within Power Sector.**  
e) Previous period figures have been regrouped / reclassified wherever necessary to correspond with the current period classification / disclosure.

Sd/-  
**SUNDARSH BHAT**  
Place: Mumbai  
Date: 18/05/2021  
Website: www.emco.co.in  
IBBI Registration No. IBI/PA-001/IRP/00077/2017-18/10162  
IBBI Registered Address: BDO Restructuring Advisory LLP, Level 9, The Ruby, North West Wing, Senapati Bapat Road, Dadar (W), Mumbai 400028, INDIA

**PUBLIC NOTICE**  
This is to bring Public notice on behalf of my client SMT. SARASWATI JANU SHEDEKAR, Owner of Tenement No. 87/697, Motilal Nagar No.1 SWAPNAPURTI Co-operative (West), Mumbai - 400104 (hereinafter referred to as the said tenement).  
That the above said tenement was allotted to my client SMT. SARASWATI JANU SHEDEKAR's husband MR. JANU SAKHARAM SHEDEKAR. By the then B.H. & A.D. Board.  
That Mr. JANU SAKHARAM SHEDEKAR, expired on 15th February, 2004. At Ruby Hospital, Jogeshwari (W), Mumbai - 400102.  
That thereafter the above said tenement is duly transferred in the name of my client SMT. SARASWATI JANU SHEDEKAR, by the M.H. & A.D. Board, Bandra, Mumbai. Vide Letter No. EM/GOREGAON/MM/11-515/2021, dated: 07/05/2021.  
That the B.H. & A.D. Board had issued Allotment Letter and also Ownership Letter in respect of above said tenement in the name of JANU SAKHARAM SHEDEKAR.  
That the Original Allotment Letter and Ownership Letter in respect of above said tenement is lost/misplaced by my client SMT. SARASWATI JANU SHEDEKAR.  
That my above mentioned client SMT. SARASWATI JANU SHEDEKAR hereby invites valid claims and objections from all whomsoever it may concern or member of a family or heirs or claimants or having any third party interest, right, title, claim on the above said tenement within 15 days from publication of this Notice with valid documents in support of his/her/their claims and objections for the same. If no claims and objections are received within the prescribed period above thereafter no claims will be entertained under any circumstances.

Sd/-  
**Mrs. S.A. Dhamaile**  
(Advocate)  
Place: Mumbai  
Date: 19/05/2021  
No. No. 9833277846

**Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)**

S. NO	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/ (ies) (B)	Date Of NPA(C)	Outstanding Amount (Rs.) (D)
1	LOAN ACCOUNT NO. HHL/PUN00396388 1. PRIYANKA SURESH JOSHI ALIAS PRIYANKA PRASAD UNECHA PROPRIETOR 2. PRASAD MADANLAL UNECHA PROPRIETOR 3. MADANLAL MOHANLAL UNECHA	APARTMENT B- 1106 ELEVENTH FLOOR "MAYUR GEMINUS", WING B SR. NO. 50/8, KALEPADAL, HADAPSAR, PUNE MAHARASHTRA-411028	31.03.2021	Rs. 38,91,068.50 (Rupees Thirty Eight Lakh Ninety One Thousand Sixty Eight And Paise Fifty Only) as on 31.03.2021
2	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00341075 1. TANUJA SUNIL MOHIT PROPRIETOR 2. SUNIL TANAJI MOHIT PROPRIETOR KARTIK SOAP CENTRE	FLAT NO. - 902, 9TH FLOOR LOTUS BUILDING, A WING "AND AGASAN", COMPLEX SURVEY NO. - 149/1A VILLAGE AGASAN TALUKA - THANE - 400612, MAHARASHTRA	31.03.2021	Rs. 37,40,976.51 (Rupees Thirty Seven Lakh Forty Thousand Seven Hundred Seventy Six And Paise Fifty One Only) as on 31.03.2021
3	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00385783 1. PRAVEEN BHEEMESH NAIK 2. RUPALI MARUTI SHIGVAN ALIAS RUPALI M SHIGVAN	10/9, SPRING MILL, BAIITHI CHAWL G.D. AMBEDKAR ROAD, NEAR BOMBAY DAIYNG-400014, MAHARASHTRA	31.03.2021	Rs. 15,86,006.87 (Rupees Fifteen Lakh Eighty Six Thousand Six And Paise Eighty Seven Only) as on 31.03.2021

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower.  
In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law.  
Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property."  
In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Place: Pune/Thane/Mumbai (Maharashtra) Sd/-  
For Indiabulls Housing Finance Limited  
Authorized Officer



**BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA**  
AE / E / 2180/SWM. Dtd. 17.05.2021  
**e-TENDER NOTICE**

The Municipal Commissioner of Greater Mumbai invited Online e-Tenders for the following works on "Percentage Basis" from the eligible bidders. The Bid Start Date & time is specified in the detailed tender notice on MCGM's website under "Tenders" Section.

**Municipal Corporation of Greater Mumbai E-Tender Notice**

Department	Ass. Eng. (SWM) E ward.
Section	SWM E ward.
e-tender No:	7100209576
Subject	Supply & Installation of Gym equipment and other equipment at P.T. Mane Udyan at Bycullea E ward.
Bid Start:	Date: 17/05/2021 Time - 18.00 pm
Bid End:	Date: 25/05/2021 Time - 16.00 pm
EMD in Rs.	Rs. 45,100/-
Portal :	http://portal.mcgm.gov.in
Contact Person :	A.E. (SWM) E ward.
a) Name:	Shri. Amit K. Shetye
b) Contact No. (Office):	8108240820
c) Telephone No.:	-
d) e-mail Address:	ae01e.swm@mcgm.gov.in

The intending tenderers shall visit the Municipal website at <http://portal.mcgm.gov.in/> for further details of the tender. The tender documents will not be issued or received by post/courier.

Sd/-  
PRO/312/ADV/2021-22  
Ass. Eng. (SWM) E ward

**Let's together and make Mumbai Malaria free.**

**PUBLIC NOTICE**  
Sale deed Agreement Lot between Builder and first Purchaser  
Notice is hereby given to the Public that the Sale deed of 05.04.1971 between M/S Korbuser (Orient Corporation) AND Mr. Melkote Venkataram lengar for Flat No. 45, Darling Apts. Miniland, Bhandup W. Mumbai-78 has been lost. Client has informed Bhandup police station entry bearing No. 1191/2021. On behalf of my client, Mrs. Puspaha Budhrija (owner of the mentioned flat), the undersigned advocate hereby invites claims if any, for the transfer of said flat. Kindly intimate the undersigned advocate within 14 days from the date of publication of this notice with supporting documents. In absence of a claim within stipulated period, it shall be deemed that the property has no claim by virtue of lost agreement.

Sd/-  
**Nitin Singh**  
Advocate  
59 Ram Babu Chawl, Nr. Shivaji Talao, J.M. Road, Bhandup W., Mumbai-78  
Mobile no - 9820010832

**e-Procurement Cell**  
**OFFICE OF THE CHIEF ENGINEER**  
**COMBINED OFFICE BUILDING**  
**BUILDING CONSTRUCTION DEPARTMENT**  
**JHARKHAND, RANCHI**

**Corrigendum(2<sup>nd</sup>)**  
Letter No-28 Date:-17-05-2021  
Due to unavoidable reasons, the last date of Submission of bid for the work published vide Tender Reference no:- BCD/CE/05/Ranchi Div-01/2021-22, Dated 05-04-2021 is extended up to 28-06-2021. Accordingly, the BOQ of the concerned works shall be published from 21-06-2021. The Rest condition will be applicable as per F2 Conditions/ Tender Documents.  
PR.No:- 245104  
Nodal Officer  
e-Procurement Cell,  
Office of the Chief Engineer  
Combined office Building,  
Building Construction Department,  
PR 246682(Building)21-22'D Line Tank Road, Ranchi

**ATV PROJECTS INDIA LIMITED**  
(CIN : L99999MH1987PLC042719)  
Registered Office : 1201, 12th Floor, Windfall Building, Sahar Plaza Complex, Andheri Kuria Road, Andheri East, Mumbai-400059 Tel No:(022)28380346/49; Fax:(022)28380353  
E-mail ID:atvprojects@gmail.com website: www.atvprojects.co.in

**EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31<sup>ST</sup> MARCH, 2021** (Rs in Lacs)

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	31.03.2021 (Audited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)
Total income from operations	1370.86	829.17	1043.65	3411.20
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	153.86	53.29	93.32	301.70
Net Profit / (Loss) for the period (before tax, after Exceptional and/or Extraordinary items)	153.86	53.29	93.32	741.02
Net Profit / (Loss) for the period (after tax, after Exceptional and/or Extraordinary items)	102.71	52.83	50.11	691.24
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-456.89	52.83	50.11	131.64
Equity Share Capital	5255.57	5255.57	5255.57	5255.57
Earnings Per Share(of Rs.10/- each) for continuing and discontinued operations)				
Basic : (In Rs.)	0.01	0.10	0.01	0.25
Diluted : (In Rs.)	0.01	0.10	0.01	0.25

Notes:  
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange and Company website (www.bseindia.com).  
2. The above audited results for the Quarter & Year ended 31/03/2021, were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 17<sup>th</sup> May, 2021, in terms of clause 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure requirements) Regulations, 2015.

For ATV PROJECTS INDIA LIMITED Sd/-  
(H.C.Gupta)  
Director  
Place : Mumbai  
Date : 18.05.2021

**CHALET Chalet Hotels Limited**  
HOTELS  
CIN: L55101MH1986PLC038538  
Registered office: Rajaha Tower, Plot No. C-30, Block 'G' Next to Bank of Baroda, Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai 400 051  
E-mail: investorrelations@chalet-hotels.com Website: www.chalet-hotels.com

**EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH 2021** (Rs. in million)

Particulars	CONSOLIDATED					
	Quarter Ended			Year Ended		
	31 Mar 2021 (Unaudited)	31 Dec 2020 (Unaudited)	31 Mar 2020 (Unaudited)	31 Mar 2021 (Audited)	31 Mar 2020 (Audited)	
Total Income from Continuing operations	1,020.82	916.03	2,384.34	3,167.25	10,087.46	
EBITDA before exceptional items from Continuing operations	64.19	178.86	771.75	293.90	3,707.94	
EBITDA from discontinued operations	(13.01)	(9.46)	(36.54)	(40.62)	(62.82)	
(Loss) / Profit before income tax	(584.64)	(500.34)	85.33	(2,442.21)	1,071.30	
(Loss) / Profit for the period / year	(246.83)	(300.82)	458.32	(1,350.66)	1,059.08	
Total Comprehensive (Expense) / Income for the period / year	(260.40)	(310.00)	416.26	(1,391.00)	984.99	
Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10 per share)	2,050.24	2,050.24	2,050.24	2,050.24	2,050.24	
Other Equity	-	-	-	12,110.38	13,495.27	
Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) Continuing and Discontinued operations						
Basic (*not annualised) (in Rs.)	*(1.27)	*(1.51)	*2.09	(6.78)	5.01	
Diluted (*not annualised) (in Rs.)	*(1.27)	*(1.51)	*2.09	(6.78)	5.01	

Notes: 1) Key numbers of Standalone Financial Results

Particulars	Quarter Ended			Year Ended	
	31 Mar 2021 (Unaudited)	31 Dec 2020 (Unaudited)	31 Mar 2020 (Unaudited)	31 Mar 2021 (Audited)	31 Mar 2020 (Audited)
	Total Income from Continuing operations	961.52	871.90	2,331.83	3,050.27
(Loss) / Profit before income tax from Continuing operations	(527.48)	(460.31)	(98.06)	(2,220.63)	891.23
(Loss) / Profit for the period / year from Continuing operations	(189.39)	(259.91)	274.88	(1,127.42)	878.96
(Loss) from discontinued operations	(13.01)	(9.46)	(36.54)	(40.62)	(62.82)

1) The above is an extract of the detailed format of quarterly and year ended 31 March 2021 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statement of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31 March 2021 are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.chalet-hotels.com  
2) The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 18 May 2021.  
3) The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

For Chalet Hotels Limited Sd/-  
**Sanjay Sethi**  
Managing Director & CEO, (DIN. 00641243)  
Place : Mumbai  
Date : 18 May 2021

**ASIT C. MEHTA FINANCIAL SERVICES LIMITED**  
Regd. Office: Nucleus House, Saki-Vihar Road, Andheri (East), Mumbai: 400 072  
CIN: L65900MH1984PLC091326  
Tel: 022-28583333 Email: investor@grievance@acmfsl.co.in Website: www.acmfsl.com

**STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2021** (₹ in lacs)

Sr. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED	
		Quarter ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter ended 31.03.2020 (Audited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Year ended 31.03.2020 (Audited)	Year ended 31.03.2021 (Audited)
		1. Total Income from operations (Net)	59.41	82.89	116.80	299.62	584.11
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	548.18	(74.79)	(13.72)	337.63	(49.89)	308.49	
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	548.18	(74.79)	(13.72)	337.63	(49.89)	308.49	
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	489.47	(74.82)	(12.96)	278.87	(49.19)	225.69	
5. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	489.43	(74.82)	(13.00)	278.94	(49.08)	225.84	
6. Equity Share Capital (Face value of Rs.10/-)	495.26	495.26	495.26	495.26	495.26	495.26	
7. Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				3991.65	3712.70	1990.50	
8. Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)							
1.Basic*	10.13	(1.55)	(0.27)	5.77	(1.02)	4.67	
2.Diluted*	10.13	(1.55)	(0.27)	5.77	(1.02)	4.67	

\* Basic and Diluted Earnings Per Share is calculated excluding 1,18,985 treasury shares.

Notes:  
1. The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the website of the Company viz. www.acmfsl.com and on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed viz. BSE Limited i.e. www.bseindia.com.  
2. The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and the accounting other accounting principles generally accepted in India.  
3. The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on May 17, 2021.

For Asit C. Mehta Financial Services Limited Sd/-  
**Kirit H Vora**  
Chairman  
DIN: 00168907  
Place: Mumbai  
Date: May 17, 2021